

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि सुधारित, कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १०(१) नुसार याद्वारे सूचना देण्यांत येते की, प्रायव्हेट प्लेसमेंट बेसिसवर जारी केलेल्या आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या होलसेल डेब्ट मार्केट सेगमेंट वर सूचिबद्ध परपेच्युअल हायब्रिड सिक्युरिटीज वरील वितरण प्रदान खालीलप्रमाणे

ı				
	अनु.	परपेच्युअल हायब्रिड	वितरण प्रदानाची	वितरण प्रदानासाठी
	क्र.	सिक्युरिटीज (पीएचएस)	नियत तारीख	रेकॉर्ड डेट
	१	एकूण रु. ७७५ कोटींच्या ११ मे, २०११ रोजी वाटप झालेल्या ११.५०%	११ नोव्हेंबर	५ नोव्हेबर २०२०
		पीएचएस	२०२०	
		(ISIN: INE081A08173)		

टाटा स्टील लिमिटेड सही/-

चिफ लिगल ऑफिसर (कॉर्पोरेट अँड कॉम्प्लायन्स)

पार्वथीसम कांचीनाधम २० ऑक्टोबर, २०२० कंपनी सेक्रेटरी अँड

TATA STEEL

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clients viz. Mr. Atheeth Mathias & Mrs. Gaargi Prehar are intending to purchase the Shop No. 6 or Ground Floor in Building No. 19 ir Oshiwara Survakiran CHS Ltd situated at Mhada Complex, Off. Link Road Andheri (West), Mumbai – 400 063 {said Shop}, admeasuring 185 Sq Carpet approximately with fully paid up Shares distinctive Nos to 30 (Both Inclusive) in respect of Share Certificate No. 06 dated 02-06-2009 (said Shares) issued by Oshiwara Suryakiran CHS Ltd fror Mrs. Jayashree S. Nair {Owner}. Our clients hereby invite the claim on the

said Shop & said Shares. If any Person, Firm, Society Company, Corporation or any Corporate Body has any claim or lien on the said Shop & said Shares may file such claims or objections if any, within the period of 14 days from the date of this notice to-

M/s. Bhogale & Associates, Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabh Road, Borivali (East), Mumbai - 400 066

If no claims or objections, as above period, our clients shall, at future date reat any such claims, objections and or rights having been waived, forfeited and / or annulled.

Date: 22/10/2020

M/s. Bhogale & Associates

वकील : हितेश मिस्त्री

जाहीर नोटीस वसई येथील मा.एस.एन.भोसले, सह दिवाणी न्यायाधिश व. स्तर, वसई हयांच्य न्यायालयात चौ.अ.क्र. ३३/२०२० निक्र ०५

R/at. Room No.1, Sai Puja CHS, Nilemor Road, Near To Ami Park, Nallasopara Dist. Palghar, Maharashtra 401203

ज्या अर्थी वरील अर्जदार यांनी मयत कै. Shri. Amit Balaram Sannake हे दिनांक १६/०५/२०५ रोजी येथे मयत झाले. ज्याअर्थी वारस दाखला (सक्सेशन् .[र्टिफिकेट) मिळण्याकरिता या न्यायालयात **चौ. अर्ज** क्रमांक ३३/२०२० दाखल केलेला आहे.

SCHEDULE OF PROPERTY akhs Only) Which is in the name of

ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक हतसंबंध किंवा हर कत असेल त्यांनी ह्या न्यायालयां दिनांक १०/११/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजत किंवा ही नोटीस प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे आंत लेखी हरकत दाखल करावी. सदरहू वारस दाखला राखल न झाल्यास योग्य ते परावे व कागदपत्रे घेऊ गर्जदार हयांना वारस दाखला (सक्सेशन सर्टिफिकेट) देण्यात येईल हयाची कपया नोंद घेण्यात यावी आज दि. २१/१०/२०२० रोजी माझ्या सहिनिशी गलयाच्या शिक्क्यानिशी दिली

> अधिक्षक दिवाणी न्यायालय व स्तर वसई

जाहीर सूचना

जनतेला याद्रारे सूचना देण्यात येते की **मी विठ्ठल** दास पटेल रोड, सांताक्रझ (पश्चिम) मुंबई ४०००५४ येथे स्थित तिसरा मजला, लिंक पॅलेस प्रीमायसेस सीएचएसएल वरील फ्ल<mark>ॅ</mark>ट क्र. ३०१ असलेले फ्लॅट युनीट मोजमापीत १४२२.२५ चौ.फु. चटई क्षेत्र त्यास दोन स्टॅक . डेडीकेटेड कार पार्किंग च्या संदर्भातील श्री. महेश सोभराज तलरेजा यांच्या नामाधीकाराची तपासणी करत आहे. **श्री. महेश सोभराज तलरेजा** हे वरीलनमूद फ्लॅट युनीटचे एकमेव मालक आणि त्यांच्याकडे त्याचा संपर्ण कब्ज

सर्व व्यक्ती आणि/किंवा कोणतेही इतर हक्कदार ज्यांना वरील सदर जिमनीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे हक्क किंवा दावा जसे की विक्री, हस्तांतर, भाडेपट्टा, लीव्ह ॲन्ड लायसन्स. भेट. प्रभार. गहाण. अदलाबदल. सुविधाधीकार, भेट, विश्वस्त, वारसा, कब्जा, ्र गरणाधीकार किंवा अन्य काहीही असल्यास याद्वारे लिखीत स्वरूपात दस्तावेजीय पराव्यांसह श्री. हर्ष बी.बच यांच्या कार्यालय १ डी. १ला मजला, वन फोब्रंर्स, डॉ.व्ही.बी.गांधी मार्ग काला घोडा, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे या प्रकाशनाच्या तारखेपासून दिनदर्शिकेनूसार ७ (सात) दिवसाच्या आते कळवणे आवश्यक . आहे. कसर केल्यास तशा व्यक्तींचे तसे दावा किंवा दावे असल्यास ते यानंतर सदर फ्लॅट यनीटच्या विरोधात त्यागीत आणि/किंवा . परित्यागीत मानले जातील.

वकील, बॉम्बे उच्च न्यायालय

हर्ष बी. बच

जाहीर नोटीस

रमझान कुरेशी यांच्या जीवन काळात त्यांचे

एकमेव कायदेशीर वारस श्री. फरहान

यांचे कायदेशीर वारस म्हणून श्री. फरहान

कोणताही आक्षेप असल्यास किंवा अन्य

काही असल्यास लिखित स्वरुपात

निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालयात

सरस्वती भवन, भाऊ साहेब वर्तक हॉल

समोर, विरार (पश्चिम), ताल्-वसई,

जिल्हा-पालघर-४०१ ३०३ येथे

प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसाच्या

आत कळवावे. अन्यथा श्री. फरहान मनवर

शेख यांना मयत शमसुद्दीन रमझान कुरेशी

यांचे कोणत्याही आक्षेपाच्या संदर्भाशिवाय

कायदेशीर वारस घोषीत केले जाईल आणि

तसे जर असल्यास त्यागीत मानले जाईल.

दि. २१.१०.२०२० दर्शना अनील त्रिपाठी

या नोटिसी द्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते सूचना याद्वारे देण्यात येते की, मयत की, माझे अशील १)श्री. दिनेश अनंत परब २) सौ. शमस्द्दीन रमझान क्रेशी, राहणार येथे रुम साक्षी दिनेश परब हे खालील प्रमाणे ही जाहीर नोटिस देत आहे की, श्री. दत्ताराम युशवंत सावंत हे फलॅट क्र. २, इमारत क्र. ९, न्यू टाटा कॉलनी, नंबर ८०७, ८वा मजला, ३-ओ विंग, रत्नसिंधू को बांद्रा (पू), बृहन्मुंबई - ४०००५१ यांचे ऑप.हो.सो.,काळेवाडी धोबीघाट,जी.डी. ऑबेडक मार्ग, काळाचौकी, मम्बर्ड ४०००३३ (यापढे जिचा २१.०२.२०२० रोजी निधन झाले. ते मयत उललेख सदर मिळकत असा करण्यात येईल) याचे मालक असून त्यांचे दि.०१/०६/२०२० रोजी शमसुद्दीन रमझान क्रेशी यांनी त्यांच्या निधन झाले आहे. त्यांचा परचात त्यांची पत्नी १) सौ. जीवनकाळात त्यांच्या नंतर श्री. फरहान मंजुला दत्ताराम सावंत २) सौ. ज्योती गौरव कोर्लकर(विवाहीत मुलगी)३) सौ. भवती गणेश घाग मुनावर शेख यांच्या द्वारे मयत शमसुद्दीन (विवाहीत मुलगी)४) कु.तृप्ती दत्ताराम सावंत ५) कु.मानसी दत्ताराम सावंत ६) कु.विकास दत्ताराम सावंत असे मात्र कायदेशीर प्रतिनिधी आहेत. माझे अशील सदर मिळकत उपरोवत नमुद कायदेशीर वारसांकडून खरेदी विक्री करारान्वये विकत घेत मुनावर शेख आहेत कोणतीही व्यक्ती ज्यांना मयत शमसुद्दीन रमझान कुरेशी तरी सदर मिळकती बाबत कोणा व्यवतीचा मनावर शेख यांना घोषित करण्याकरिता संस्थेचा, बॅकेचा किंवा अन्य कोणत्याही कंपनीच

दावा, बोजा, हवक, भाडेकरार, सुविधाधिकार, लियन गहाण, न्यास, बक्षिस, अधिकार असलयास त्यांनि निम्न स्वाक्षरीकडे पूरक कागद पत्रांसह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखे पासून १४ दिवसांच्या औत कळविणे आवश्यक आहे. असे मानण्यात येईल की सदर व्यवतीला कोणत्यार्ह हवक,नामधिकार, आणि हितसंबंध नाही आणि सदर मिळकतीचा खरेदी विक्री करारनामा नोदणीकृत केला जाईल. त्यानंतर कोणत्याही दावे ग्राह्य केला जाणार नााहीत. याची कृपया नोद घ्यावी. दि. १९/१०/२०२० सही

> ॲड. प्रशांत सुरेश साटम - वकील पत्ता- २, मेंटनंस ऑफीस कपॉउंड शिवसेना शाखा व इमारत ३२ च्या समोर अभ्युदयनगर, काळाचौकी. मुंबई ४०००३३

सचना याद्वारे देण्यात येते की. आमचे अशील

माइल्स इंडिया श्री. मनप्रित सिंग कोली यांचे

प्रोपराइटरशिप कंसर्न यांनी सध्याचे भाडेपट्टाध म्हणजेच मे. हेंकल अधेसिव्हस टेक्नॉलॉजिस इंडिय प्रा. लि. यांच्याकडून खालील परिशिष्टात नमूत मिळकतीचे भाडेपडा हक्क यानंतर 'सदर मिळकत असा उल्लेख प्राप्त करण्यास प्रस्तावित आहेत. सर्व व्यक्ती ज्यांना सदर मिळकत किंवा त्याच्य कोणत्याही भागांमध्ये कोणत्याही हितसंबंधांचा टाव जसे की विक्री, भेट, भाडेपड़ा, वारसा, अदलाबदल गहाण, प्रभार, धारणाधिकार, विश्वस्त, कब्जा सुविधाधिकार, जप्ती किंवा अन्य काही असल्यार तसे यादारे निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या खालील नमद पत्त्यावरील कार्यालयात या तारखेपासन १४

दिवसांच्या आत कळवणे आवश्यक आहे. कस्

केल्यास सदर हस्तांतर/अभिहस्तांतर कोणत्याही

तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय पूर्ण केली जाईल आणि

तसे जर असल्यास ते त्यागित मानले जातील

परिशिष्ट मिळकतीचे वर्णन

नवी मुंबई महानगरपालिका, तालुका व नोंदणीकृत उपजिल्हा ठाणे. जिल्हा व नोंदणीकत जिल्हा ठाणे च्या हद्दीतील आणि बोंसरी च्या गाव हद्दीतील ट्रान्स ठाणे क्रीक इंडस्ट्रीएल क्षेत्रामधील मोजमापित १७६३ भाडेपट्टाधारक जमिनीचे ते सर्व भाग व विभाग त्यासह बेसमेंट, प्लींन्थ, पहिला व दुसरा मजला आणि मेझानाइन मजला, संलग्नित त्यावर उभी फॅक्टरी इमारत एकण क्षेत्र मोजमापित १३९३.५९ चौ मीटर्स, बिल्टअप क्षेत्र

संतोष आर. शेट्टी ॲण्ड असोशिएटस्

(₹. In '000)

७०५/ए, बोनान्झा, सहार प्लाझा जे.बी. नगर. अंधेरी पू, मुंबई - ४०००५९

HDFC ERGO General Insurance Company Limited (CIN: U66030MH2007PLC177117) Unaudited Financial Results for the half year ended September 30, 2020

Registration No.: 146

मुंबई

Date of Registration with the IRDAI: July 09, 2010

FORM NL-2A-B-PL: PROFIT AND LOSS ACCOUNT

FORM NL-1A-B-RA: REVENUE ACCOUNT (₹. In '000) For the period ended 30.09.2020 For the period ended 30.09.2019 **Particulars** Fire Marine Misc Total Fire Marine Misc Premiums earned (Net) 1,076,828 306,461 21,048,744 22,432,033 662,234 370,304 20,644,054 21,676,592 2 Profit/Loss on sale/redemption of Investments (Net) 19,070 6,577 3,253 305,569 327,892 1,484 124,200 132,261 Investment Income from Terrorism Pool 24,433 24,433 3,800 3,800 Miscellaneous Income/ Liabilities written back 1,034 299 20,549 21,882 727 417 23,225 24,369 Interest, Dividend and Rent - Gross 211,692 36,110 3,391,923 3,639,725 147,484 33,273 2,785,085 2,965,842 TOTAL (A) 1.333,057 346,123 24,766,785 26,445,965 820,822 405,478 23,576,564 24,802,864 1 Claims Incurred (Net) 890,347 352,750 | 16,131,325 | 17,374,422 563,405 316,453 | 16,504,520 | 17,384,378 2 Commission (Net) (384, 424)49,235 (789,357) (1,124,546) (159,561)65,959 (1,300,195) (1,393,797) 3 Operating Expenses related to Insurance Business 973,007 99,572 5,591,370 6,663,949 811,209 140,396 5,908,998 6,860,603 4 Premium Deficiency 501,557 20,933,338 22,913,825 1,215,053 TOTAL (B) 1,478,930 522,808 21,113,323 22,851,184 Operating Profit/ (Loss) from Fire/ Marine/ (145,873)(155,434) 3,833,447 3,532,140 (394,231) (117,330) 2,463,241 1,951,680 Miscellaneous Business C = (A - B) **APPROPRIATIONS:** Transfer to Shareholders' Account 3,532,140 (394,231) 3,833,447 2,463,241 (145,873)(155,434) (117,330) 1,951,680 Transfer to Catastrophe Reserve Transfer to Other Reserves TOTAL (C) (145,873) (155,434) 3,833,447 3,532,140 (394,231) (117,330) 2,463,241 1,951,680

FORM NL-3A-B-BS - BALANCE SHEET

(₹. In '000) FORM NL-30A: ANALYTICAL RATIOS FOR NON-LIFE COMPANIES

Particulars	As at 30.09.2020	As at 30.09.2019
SOURCES OF FUNDS Share Capital Reserves And Surplus Fair Value Change Account - Shareholders Fair Value Change Account - Policyholders Borrowings Deferred Tax Liability	6,061,877 21,150,824 (55,266) (250,162) 3,500,000	6,058,421 15,640,660 (29,470) (111,271) 3,500,000
TOTAL	30,407,273	25,058,340
APPLICATION OF FUNDS Investments - Shareholders Investments - Policyholders Loans	23,013,463 104,170,750	21,792,470 82,280,772
Fixed Assets Deferred Tax Assets Current Assets	2,597,091 421,232	2,179,915 462,368
Cash And Bank BalancesAdvances And Other Assets	2,753,365 24,267,132	2,249,003 29,503,349
SUB-TOTAL (A)	27,020,497	31,752,352
Current Liabilities Provisions SUB-TOTAL (B)	96,048,750 30,767,010 126,815,760	83,737,410 29,672,127 113,409,537
NET CURRENT ASSETS/ (LIABILITIES) (C) = (A - B)	(99,795,263)	(81,657,185)
Miscellaneous Expenditure (to the extent not written off or adjusted) Debit Balance in Profit And Loss Account	-	-
TOTAL	30,407,273	25,058,340

Sr. No		For the period ended 30.09.2020	For the period ended 30.09.2019
1	Gross Direct Premium Growth Rate	-3.28%	20.14%
2	Gross Premium to Shareholder's Fund Ratio	1.79	2.33
3	Growth rate of Shareholder's Fund	25.41%	8.85%
4	Net Retention Ratio	43.56%	44.47%
5	Net Commission Ratio	-5.18%	-6.11%
6	Expense of Management to Gross Direct Premium Ratio	20.14%	20.54%
7	Expense of Management to Net Written Premium Ratio	45.36%	45.49%
8	Net Incurred Claims to Net Earned Premium	77.45%	80.20%
9	Combined Ratio	102.99%	104.17%
10	Technical Reserves to Net Premium Ratio	3.90	3.11
11		-0.02	-0.05
12	1 0	15.75%	9.00%
13	Liquid Assets to Liabilities Ratio	0.21	0.23
14	3	12.97%	8.04%
15	Return on Networth Ratio	10.34%	8.45%
16	Available Solvency Margin Ratio (ASM) to Required Solvency Margin Ratio (RSM)	2.17	1.70
17	NPA Ratio		
	Gross NPA Ratio*	NA	NA
	Net NPA Ratio*	NA	NA
	Debt Equity Ratio	0.13	0.16
	Debt Service Coverage Ratio	29.40	19.77
20	Interest Service Coverage Ratio	29.40	19.77
21	Asset Cover Availability*	NA NA	NA

Motor Insurance



Commercial



Health Insurance



Registered & Corporate Office: 1st Floor, HDFC House,

165 - 166 Backbay Reclamation, H. T. Parekh Marg, Churchgate, Mumbai - 400 020.

For and on behalf of the Board of Directors

Sd/-

Ritesh Kumar Place: Mumbai Date: October 21, 2020 Managing Director & CEO

Call us: 1800 2 700 700 or Visit us: www.hdfcergo.com

Registered & Corporate Office: 1st Floor, HDFC House, 165-166 Backbay Reclamation, H. T. Parekh Marg, Churchgate, Mumbai – 400 020. For more details on the risk factors, terms and conditions, please read the sales brochure/ prospectus before concluding the sale. Trade Logo displayed above belongs to HDFC Ltd and ERGO International AG and used by the Company under license. UIN: Motor Insurance -IRDAN125P0005V01200203 | Home Shield Insurance IRDAN125P0001V01201718 | Travel Insurance - IRDA/NL-HLT/HDFC-ERGOGI/P-T/V.I/124/13-14, my:health Suraksha - HDFHLIP20049V041920 | Pradhan Mantri Fasal Bima Yojana - IRDAN125P0003V01201617UID: 4366

Sr. No	Particulars	For the period ended 30.09.2020	period ended
1	OPERATING PROFIT/(LOSS) (a) Fire Insurance (b) Marine Insurance	(145,873) (155,434)	(394,231) (117,330)
	(c) Miscellaneous Insurance	3,833,447	2,463,241
2	INCOME FROM INVESTMENTS (a) Interest, Dividend and Rent - Gross (b) Profit on sale of investments	668,457 60,219	783,290 34,931
	Less: Loss on sale of investments	-	-
3	OTHER INCOME	-	-
	TOTAL (A)	4,260,816	2,769,901
4	PROVISIONS (Other than taxation) (a) For diminution in the value of investments (b) For doubtful debts	89,749 6,856	(22,950) (30,108)
5	OTHER EXPENSES (a) Expenses other than those related to Insurance Business Employees' related remuneration and	39,801	46,562
	welfare benefits	ŕ	,
	(b) Corporate Social Responsibility Expenses	51,598	18,827
	(c) Bad debts written off	-	43,715
	(d) Amalgamation Expenses	162,500	77,773
	(e) Interest on Debentures	133,012	133,364
	TOTAL (B)	483,516	267,183
	Profit/(Loss) before Tax	3,777,300	2,502,718
	Provision for Taxation: - Current Tax / Minimum Alternate Tax (MAT) - Deferred Tax	935,499 28,616	613,717 55,270
	Profit /(Loss) after Tax	2,813,185	1,833,731
	APPROPRIATIONS (a) Interim dividend paid during the period (b) Proposed final dividend (c) Dividend distribution tax (d) Transfer to any Reserves or Other Accounts		-
	(e) Transfer to Debenture Redemption Reserve (f) Transfer to Contingency Reserve for Unexpired Risks Balance of profit / (loss) brought forward	-	24,300
	from last year	0.507.000	E 074 047

1. The above results for the half-year ended September 30, 2020 which have been subjected to limited review by one of the Statutory Auditor, were reviewed by the Audit and Compliance Committee of Directors and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on October 21, 2020, in terms of circular on Public Disclosure by Insurers dated January 28, 2010 issued by Insurance Regulatory and Development Authority of India.

2. Ratios are computed in accordance with and as per definition given in the Master Circular on Preparation of Financial Statements dated October 5, 2012 & subsequent corrigendum thereon dated July 3, 2013(except for

Balance carried forward to Balance Sheet

9,527,606

5,074,847

12,340,791 6,884,277

from last year

ratios at Sr.No.18-21 in Form NL-30A above) 3. Borrowing as at September 30, 2020 includes Non-Convertible Debentures (NCDs) amounting ₹ 3,500,000 ('000s) details as under:

(a) Credit Rating for Unsecured Non-Convertible Debentures (NCDs) is 'AAA' by both CRISIL and ICRA.
(b) The previous due date for payment of Interest on NCD was November 11, 2019 and the interest was paid on

(c) The next due date for payment of Interest on NCD is November 9, 2020 and total interest due and payable on NCD on November 9, 2020 is ₹ 266,548 ('000s).

(d) Net worth as on September 30, 2020: ₹ 27,212,701 ('000s) [Previous Period: ₹ 21,699,081 ('000s)] (Computed as per definition laid down by IRDAI). (e) Consequent to the issuance of the Companies (Share Capital and Debentures) Amendment Rules, 2019 ("Rules") on August 16, 2019 and in terms of Rule 18, sub-rule (7)(b)(iii)(B) of the said Rules, no Debenture

Redemption Reserve has been created during the period ended September 30, 2020 (Previous year Debenture Redemption Reserve of ₹24,300 ('000s) created upto June 30, 2019.) 4. Earnings per share on September 30, 2020: Basic: ₹4.64 (Previous Period ₹ 3.03), Diluted: ₹ 4.63 (Previous

5. During the half-year ended September 30, 2020, the Company allotted 345,651 shares pursuant to exercise of stock options vested under ESOP

6. In light of the Covid-19 outbreak and the information available upto the date of approval of these interim condensed financial statements, the Company has assessed the impact of Covid-19, on its operations and its financial statements. The Company has used the principles of prudence in assessing the impact of pandemic on the interim condensed financial statements. The assessment includes but is not limited to valuation of investments, valuation of policy-related liabilities and solvency position of the Company as on September 30, 2020. Due to the uncertainties associated with the pandemic, the actual impact may not be in line with the estimates as of the date of approval of the interim condensed financial statements. The impact assessment does not indicate any adverse impact on the ability of the company to continue as a going concern. Further, there has been no material changes in the controls or processes followed in the financial closing process of the Company. The Company continues to closely monitor the implications of Covid-19 on its operations and financial statements,

which are dependent on emerging uncertain developments.

7. The Board of Directors of the Company, at its meeting held on June 19, 2019, approved entering into Share Purchase Agreement, by and amongst the Company, Housing Development Finance Corporation Limited (HDFC Limited), Apollo Munich Health Insurance Company Limited (Apollo Munich) (now HDFC ERGO Health Insurance Limited), Apollo Hospitals Enterprise Limited, Apollo Energy Company Limited and Munich Health Holding AG, in connection with the acquisition of upto 51.2% of the paid-up share capital of Apollo Munich by HDFC Limited and subsequent merger of Apollo Munich into the Company. Pursuant to receipt of requisite approvals from the Competition Commission of India (CCI), Reserve Bank of India (RBI) and Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI), on January 9, 2020, HDFC Ltd acquired 51.16% of paid-up share capital of Apollo Munich. Consequently, Apollo Munich has become a subsidiary of HDFC Limited. The name of Apollo Munich was also changed to HDFC ERGO Health Insurance Limited (HEHI), Further, the Board of Directors of the Company at its meeting held on January 15, 2020, approved the Scheme of Amalgamation of HEHI with the Company with the Appointed Date of March 1, 2020. Thereafter, the Company has filed The Company Scheme Application (CSA) with the National Company Law Tribunal, Mumbai Bench (NCLT) on February 17, 2020. On June 18, 2020, the Company filed the Joint Petition with NCLT seeking approval for sanctioning of the Scheme under Sections 230-232 of the Companies Act, 2013. NCLT at its hearing held on September 29, 2020, sanctioned the Scheme of Amalgamation for the merger of HEHI with the Company. The Company has filed application with IRDAI on October 8, 2020, seeking its Final Approval for the merger. The merger shall become effective after receipt of final approval from IRDAI. Pending final approval from IRDAI, no effect of the proposed merger has been recognized in the unaudited condensed standalone financial statements for the half-year ended

8. Previous period figures have been regrouped, wherever necessary, for better presentation and understanding.